

BRH. S. 58,40. BRH. 27 (25), 3. KATHÁS. 18, 116. WEBER, KR̥SHNÁG. 300. BHĀG. P. 8,20,25. 9,4,47. HIT. 10,8. 23,6. VET. in LA. (III) 2,3. निर्मा-
सवाल^० an der Hand führend VARĀH. BRH. S. 3,13. मासि^० = ग्रसि^०
R. 5,87,5. — b) der Rüssel eines Elephanten H. 1224. H. an. MED. AIR.
BR. 5,31. हस्ति^० MBH. 1,5970. 3,2669. 6,4382. R. 4,9,106. 5,21,15.
KUMĀRAS. 1,36. VARĀH. BRH. S. 24,17. 50,24. 67,3. 94,12. AK. 3,4,4,
16. अग्रहस्तं विधुन्वंस्तु हस्ती हस्तमिवात्मनः R. 2,23,4. अञ्ज^० adj.
eine Lotusblüthe im Rüssel haltend BHĀG. P. 2,7,15. — c) die Hand
als Längenmaass (= 18 Zoll ungefähr) AK. 2,6,2,37. 3,4,2,7. TRIK.
2,2,3. H. 599. 887. H. an. MED. Z. d. d. m. G. 9,665. COLEBR. Alg. 2.
Journ. of the Am. Or. S. 6,182. fg. MIT. 2,41,b,8. 10. Ind. St. 8,432.
MĀRK. P. 49,39. HIOUN-TSANG 1,60. VARĀH. BRH. S. 23,2. 33,6. 7. 44,
3. 48,47. 53,4. 92. 54,6. fgg. Spr. (II) 7381. RĪGĀ-TAR. 4,199. BHĀG. P.
8,24,19. H. 134. — d) so v. a. विन्यास Handstellung VS. PRĀT. 1,121.
ÇIKSHĀ 53 in Ind. St. 4,369. WEBER, PRATIGĀS. 107. 111. Verz. d. Oxf.
H. 86,a,20. fgg. 202,b,19. 24. 27. क्रीनम् ÇIKSHĀ 54 in Ind. St. 4,368.
दृष्टिं हस्तानुगा कृत्वा WEBER, PRATIGĀS. 111. — e) Handschrift JĀGĪ.
1,319. VIKR. 38. — f) Bez. des 11ten (13ten) Nakshatra AK. 3,4,4,
17. H. 112. H. an. MED. Journ. of the Am. Or. S. 6,334. AV. 19,7,3.
TS. 4,4,40,2. TBR. 1,5,2,2. 3,1,4,9. ÇAT. BR. 2,1,2,12. KĀTI. ÇR. 4,
7,3. ÇĀÑKH. GRH. 1,26. ĀÇV. GRH. 3,5,3. P. 4,3,34. gaṇa देवपथादि
zu P. 5,3,100. JĀGĪ. 1,142. MBH. 13,3267. 4260. R. 5,73,15. VARĀH.
BRH. S. 6,12. 7,4. 9,3. 30. 10,1. 9. 12,24. 15,11. 29. 23,6. 53,52. 54,
123. 98,9. 15. 102,3. अग्निनीहस्तम् 53,31. MĀRK. P. 33,11. LALIT. ed.
Calc. 138,11. — g) ein best. Baum H. an. — h) Anapaest COLEBR. Misc.
Ess. 2,15. — i) am Ende eines comp. als प्रशंसावचन GAṆARATNAM. zu
P. 2,1,66. Fülle, Menge nach Wörtern in der Bed. von Haar AK. 2,
6,2,49. H. 568. H. an. MED. HALĀ. 2,376. धम्मिल्ल^० Ind. St. 8,401,5.
Vgl. केश^०. — k) N. pr. eines Soma-Wächters SĀ. zu AIR. BR. 3,26.
VS. 4,27. eines Sohnes des Vasudeva BHĀG. P. 9,24,48. — RĪGĀ-TAR.
8,650. Vgl. 4). — 2) f. घ्रा a) Hand: अदितेहस्तां सुचमेतां द्वितीयामक-
ण्वन् AV. 11,1,24. — b) das Nakshatra Hasta UGĒVAL. MĀRK. P. 58,29.
VP. 226. N. 24. KOSHĪUPR. im ÇKDR. — 3) n. Blasebalg ÇABĀRTHAK. bei
WILSON. — 4) adj. unter dem Nakshatra Hasta geboren P. 4,3,34; vgl.
1) k). — Vgl. अ^०, अग्र^०, अक्रवि^०, अग्र^०, अतर्हस्तम्, अग्र^०, अमुक्त^०, अर्द्र^०,
शुष्^०, अशुष्^०, कपोत^०, कृत^०, केश^०, खादि^०, गन्धर्व^०, गल^०, प्राव^०, घृत^०,
श्रोतिहस्ता, निक्त^०, निरहस्त, पञ्च^०, परि^०, पात्र^०, पिनाक^०, प्र^०, प्रति^०,
भद्र^०, मका^०, मुक्त^०, लघु^०, वज्र^०, बाल^०, वि^०, वीणा^०, शक्ति^०, शुद्ध^०, शूल^०,
म^०, मरुत्^०, सु^०, सुख^०, स्थूल^०, किरण^०, हास्त, हास्तापन.
हस्तक (von हस्त) gaṇa तारकादि zu P. 5,2,36. m. 1) Hand: प्रताल्प
हस्तकम् PANĀR. 2,4,11. दत्त्वा शिरसि हस्तकम् 1,4,6. सर्वगात्रेषु विन्य-
स्ते रक्तचन्द्रनहस्तकैः so v. a. Handspuren MRĀKH. 157,18. त्यक्ता ऽन्यथा
हस्तकाः die Hand als Stütze GĪ. 4,19. Am Ende eines adj. comp.
PANĀR. 1,11,4. कन्दुहस्तिका einen Ball in der Hand haltend MBH.
3,3192. — 2) Hand als Längenmaass: द्विहस्तिका adj. ÇĀÑG. SĀMH.
3,2,15. — 3) Handstellung Verz. d. Oxf. H. 86,a,21. 202,b,18. — Vgl.
कपोत^०, गन्धर्व^०, प्र^०, स्वहस्तिका.
हस्तकार्य adj. mit der Hand zu verrichten PANĀY. BR. 6,6,12. fg.

हस्तकित्त^० adj. von हस्तक gaṇa तारकादि zu P. 5,2,36.
हस्तकृत adj. (f. घ्रा) mit der Hand gemacht AV. 10,1,1.
हस्तग adj. in der Hand befindlich, was oder wen man in der Hand
hat eig. und übertr. so v. a. was oder wen man sein nennen kann, was
Einem gewiss ist KATHÁS. 26,259. 30,121. PANĀT. ed. orn. 29,10.
हस्तगत adj. dass.: जय HARIV. 16228. RAGH. 7,64. लक्ष्मी Spr. (II) 4690.
KATHÁS. 16,122. 26,145. Verz. d. Oxf. H. 216,b,1. 337,b,21. Gegensatz
परगत 216,a,40. परहस्तगत Spr. (II) 7603.
हस्तगामिन् adj. dass. RAGH. 8,1.
हस्तगिरि m. N. pr. eines Berges bei KĀÚKĪ Verz. d. Oxf. H. 238,a,
24. माहात्म्य 30,a,17. MACK. Coll. 1,90. — Vgl. हस्तिगिरि.
हस्तगृह्य gaṇa मपूर्व्यंसकादि zu P. 2,1,72. absol. an der Hand fas-
send RV. 10,85,26. 109,2. AV. 5,14,4. 20,5. — Vgl. हस्तेगृह्य.
हस्तग्रह m. 1) das Ergreifen der Hand BHĀG. P. 10,65,5. सख्यम-
बधयत । तान्यामुभाभ्यामन्योऽन्यं हस्तग्रहपुरःसरम् KATHÁS. 28,100. —
2) Vermählung: आहस्तग्रहयोगो दशम् KATHÁS. 16,40.
हस्तग्राह्य adj. 1) der Einen bei der Hand fasst so v. a. in unmittel-
barer Nähe befindlich R. 7,34,20. — 2) der die Hand des Mädchens er-
greift d. h. sich verlobt, — trauen lässt, Gatte NIR. 3,6. BHĀG. P. 9,18,
21. fg. 10,62,15. — Vgl. हस्तग्राह्यम्.
हस्तग्राहक adj. der die Leute bei der Hand fasst so v. a. zu dringlich
RĪGĀ-TAR. 7,299.
हस्तग्राह्यम् absol. in Verbindung mit ग्रह् Jmd bei der Hand fassen
P. 3,4,39.
हस्तग्राह्य adj. mit der Hand zu fassen, in unmittelbarer Nähe be-
findlich R. 7,34,20, v. 1.
हस्ताश्रम m. Handschutz (gegen den Anprall der Bogensehne) NAIGU.
5,3. NIR. 9,14. RV. 6,75,14. — Vgl. हस्तत्र.
हस्तचाप s. हस्तवाप.
हस्तच्युत adj. von der Hand bewegt, — geschwungen: Steine RV. 9,11,5.
हस्तच्युति f. Bewegung der Hände RV. 7,1,1.
हस्तश्रोति m. eine best. Pflanze, = कर्जोति RĪGĀN. im ÇKDR.
हस्ताल m. Händegeklatsch: सस्तालम् HARIV. 8389. DHŪRTAS. 73,9.
हस्तत्र n. Handschutz: ऽत्रं बघ्नीष LĀTJ. 3,10,7. — Vgl. हस्तघ्न.
हस्तदक्षिण adj. rechter Hand gelegen: Weg PAT. in MAHĀBH. lith.
Ausg. 1,121,a. so v. a. recht, richtig MBH. 12,6750.
हस्तदीप m. Handlaterne KATHÁS. 21,85.
हस्तधात्री f. Titel einer Schrift, = हस्तामलक Verz. d. Oxf. H. 253,a,35.
हस्तधारण n. das bei der Hand Halten so v. a. unter die Arme Grei-
fen, Stützen, Helfen; = परित्राण RĪJAM. zu AK. 3,3,5 nach ÇKDR. H.
1502. f. घ्रा dass.: रोत्रप्रमाणो च मयि क्रियतां ह् MBH. 1,7752. das Er-
greifen der Hand so v. a. das Heirathen (eines Mädchens) HARIV. 10068.
Spr. (II) 5342.
हस्तपाद n. sg. Hände und Füße M. 2,90. JĀGĪ. 2,216. KĀRAKA 4,6.
हस्तपुच्छ n. die Hand unterhalb des Handgelenks TRIK. 2,6,26. HĀR. 165.
हस्तपृष्ठ n. der Rücken der Hand H. 393. VJUP. 100.
हस्तप्रद adj. die Hand reichend so v. a. unterstützend, helfend: घात^०
MBH. 12,4321. 13,6441. 6601.